

2, 2228. 4, 1566. 12, 1575. Suçr. 1, 290, 13. 2, 147, 12. 537, 18. Ragh. 11, 60. Spr. 3051 (so v. a. *mannbar*). KATHĀS. 75, 113. Verz. d. Oxf. H. 33, b, 16. 59, b, 14. 83, b, 33. °गमन 87, b, 24. 283, a, 3. 5. 6. 294, b, 16. 311, a, 35. VET. in LA. (III) 8, 9. — c) von der Qualität *Rāgas* erfüllt, voller Leidenschaft M. 6, 77. चित्त BHĀG. P. 11, 19, 26. अतिरजस्वलमति 5, 14, 9. — d) als Erklärung von रजिष्ठ NIR. 8, 19 nach DURGA so v. a. उद्कवत्. — 2) m. Büffel TRIK. 2, 3, 4. H. 1282. MED.

रजस्विन् (wie eben) adj. *voller Blüthenstaub* und zugleich von der Qualität *Rāgas* erfüllt: संसारसोरज Verz. d. Oxf. H. 140, a, No. 282.

रजःस्पृश् adj. den Staub —, die Erde berührend: न तावन्मानुषी येन पदे। नास्या रजःस्पृशी KATHĀS. 28, 61.

रजाशय s. रजःशय.

1. रजिं m. 1) N. pr. eines von Indra bezwungenen Dämons oder Fürsten: लं रजिं पिठीनमे दशस्यन्विष्टे मुकुमा शच्या सच्याहन् RV. 6, 26, 6. nach Sū. N. eines Mädchens oder so v. a. Reich. Vgl. die Vermuthung zu AV. 20, 128, 13. N. pr. eines Sohnes des Āju (MBH. 1, 3150 nach der Lesart der ed. Bomb., राजि ed. Calc.). HARIV. 1476. VP. 406, 411. fg. BHĀG. P. 9, 17, 1. 12. fg. Verz. d. Oxf. H. 40, a, 33 und N. 3. — 2) unbekannt ist die Bed. des Wortes in folgender Stelle: उमा रजी न केशिना पतिर्दन् RV. 10, 105, 2. nach Sū. *Himmel und Erde oder Sonne und Mond*.

2. रजि f. etwa Richtung (vgl. स्त्रु): रजिष्या रज्या पश्च आ गोस्तुर्पर्यति पर्यं दुवस्यु: RV. 10, 100, 12.

रजिष्ठ s. u. स्त्रु.

रजीकरु (रजस् + 1. कर्) in Staub verwandeln VOP. 7, 84.

रजीयस् s. u. स्त्रु.

रजीषित (रजःइषित Padap.) adj.: अस्येषितं रजीषितं प्रुत्तेषितं प्राभ्यं तदिदं तु तत् RV. 8, 46, 28. nach Sū. रजस् = उष्ट्रं oder गर्भं und इषितं = प्रापित.

रजोगात्र (रजस् + गात्र) m. N. pr. eines Sohnes des Vasishtha MĀRK. P. 52, 26.

रजोगुणमय adj. die Qualität *Rāgas* habend MĀRK. P. 68, 24.

रजोपरिक् (रजस् + परि) adj. VOP. 26, 48.

रजोदर्शन n. die Erscheinung der ersten mensc. (रजस्) SAṂSK. K. 1, a.

रजोबल n. Finsterniss TRIK. 1, 2, 1. H. §. 19. Vielleicht richtiger रजोबल. — Vgl. रजस्वल.

रजोमेघ m. Staubwolke MBH. 9, 1243. R. 1, 28, 14.

रजोस् m. Finsterniss ÇABDAR. im ÇKDRA.

रजोबल s. रजोबल.

रजोहर m. Wässcher ÇABDAM. im ÇKDRA.

रजोहरणाधारिन् (?) m. = त्रितिन् HALĀJ. 2, 189.

रज्जाव्य (von रज्जु) n. Seilzeug ÇAT. BR. 6, 7, 1, 28. KĀTJ. ÇA. 17, 2, 9, 26, 2, 7.

रज्जु (vielleicht von सर्ज्; vgl. सर्ज्) UNĀDIS. 1, 16. f. P. 4, 1, 66, VĀRTT.

VOP. 4, 29. SIDDH. K. 248, b, 11. in comp. auch m. (कार्कटरज्जवा und °रज्जु-ना; vgl. DAÇAK. 71, 2; रज्जुनि vermutet AV. 20, 133, 3) ebend.; in der älteren Sprache auch रज्जू; acc. रज्जवम् ved., gen. रज्जवाम् (M. 11, 168) und रज्जोस् (P. 6, 2, 9, Sch.). 1) Strick, Seil AK. 2, 10, 27. H. 928. MED. §. 14. HALĀJ. 2, 442. या शीर्षुएषा रशना रज्जुरस्य RV. 1, 162, 8. AV. 6,

121, 2. 3, 11, 8. वरुणा ÇAT. BR. 1, 3, 4, 14. या रज्जुं (रज्जू v. l.) सूरति TS. 2, 3, 1, 7. ÇAT. BR. 10, 2, 3, 8, 11, 3, 1, 1. 14, 1, 2, 11. रज्जू प्रवयति ÇĀÑKH. ÇR. 17, 3, 7. दत्तती die Schlange AV. 4, 3, 2, 19, 47, 8. ÇAT. BR. 4, 4, 5, 3. मौज्जो 6, 7, 1, 15. KĀTJ. ÇR. 16, 3, 2. कुशो आव. GRĀH. 4, 8, 15. म्लाव. KAUÇ. 13. दर्म° 39. °धान 44. °संदान ÇAT. BR. 14, 3, 1, 22. ग्रज्जुबद्ध KĀTJ. ÇR. 7, 6, 14. अपसलवि सृष्ट्या रज्जवा परितत्य 21, 3, 22. रज्जूता 15, 7, 1. — M. 8, 319, 11, 168. ताड्या: स्यू रज्जवा वेणुदत्तने वा 8, 299, 9, 230. रज्जुमास्थास्ये so v. a. ich werde mich erhängen MBH. 3, 2163. R. 2, 74, 29, 78, 7, 5, 56, 132. Suçr. 1, 25, 10, 63, 15, 161, 21. द्रृष्ट्य° MRĀK. 84, 14. सुवर्ण° 86, 8. Spr. 1937. 2569. 3342. 3836. 4469. प्रेम रज्जुदब्बन्धनमुक्तम् (so ist zu trennen) 4607. VARĀH. BRH. S. 43, 58, 66, 98, 40. °ज्ञालक 31, 14. बबन्धु-स्तं बन्धेन KATHĀS. 18, 300, 305, 43, 36, 64, 100. °पेडा 107. °पीठिका 73, 121. °यत्त 43, 25. BHĀG. P. 1, 7, 34. त्रिकाएडी VOP. 6, 55. PĀNKĀT. 76, 17, 133, 3. VET. in LA. (III) 8, 13. VEDĀNTAS. (Allah.) No. 91. °चिक्कू P. 3, 2, 61, Sch. °वर्तन 8, 3, 39, Sch. रज्जूहृतमुटकम् UGGVAL. zu UNĀDIS. 1, 16. काष्ठ° ein Strick zum Zusammenbinden der Holzscheite R. 1, 4, 20. Am Ende eines adj. comp. im f. °रज्जुका KATHĀS. 75, 119. — 2) in der Med. Sehnen, die von der Wirbelsäule ausgehen, Suçr. 1, 337, 12. 338, 15. Verz. d. Oxf. H. 311, a, 2 v. u. — 3) Flechte (वेणी) MED. — 4) Bez. einer best. Constellation VARĀH. BRH. 12, 2, 11. — Vgl. पञ्च°, पाद°, पाण°, पूति°, वही°, वात°.

रज्जुकाठ m. N. pr. eines Lehrers gaṇa शैनकाठि zu P. 4, 3, 106. — Vgl. रज्जुकपिठन्.

रज्जुदात्त m. ein best. Baum ÇAT. BR. 13, 4, 1, 6. — Vgl. रज्जुदात्त.

रज्जुदालक m. das wilde Huhn JĀGN. 1, 174.

रज्जुभार m. N. pr. eines Lehrers gaṇa शैनकाठि zu P. 4, 3, 106. — Vgl. रज्जुभारिन्.

रज्जुवाल m. = रज्जुदालक M. 3, 12.

रज्जुशारद adj. so eben vom Stricke kommend, so eben geschöpft: Wasser P. 6, 2, 9, Sch.

रज्जुमङ्गी m. Seiler VS. 30, 7.

रज्जू निरज्जू und vgl. लाज्जू.

रज् s. रज्.

रज् s. जलरज्.

रज्जक (vom caus. von रज्) 1) adj. = रज्जन H. an. 3, 403. a) farbend ÇĀRN. SAṂH. 1, 5, 10. VĀGBH. 12, 13. Schol. zu KAP. 1, 19. NĀGEÇA in MAHĀBH. S. 10. m. Färber M. 4, 216. रज्जकी f. Färberin unter den 8 Akula bei den Çākta Verz. d. Oxf. H. 91, b, 36. — b) angenehm erregend, entzückend, erfreuend Verz. d. Oxf. H. 138, b, No. 273. 199, b, No. 472. 200, b, No. 476. 211, b, No. 499 (f. रज्जिका). — 2) m. eine best. Pflanze, = कपिलक. — 3) n. Mennig RĀGAN. im ÇKDRA.

रज्जन (wie eben) 1) adj. = रज्जक H. an. 3, 403. = रागजनन MED. n. 113. a) farbend: °द्रृष्ट्य° MALLIN. zu KUMĀRAS. 1, 32. °त् n. nom. abstr. SARVADARÇANAS. 132, 5. — b) angenehm erregend, entzückend, erfreuend: द्वद्य° Gīr. 10, 7. Verz. d. Oxf. H. 141, b, 21. 200, a, 5 v. u. ज्ञन° 199, b, No. 472. Gīr. 1, 19. जनरज्जनी f. Bez. einer best. Gebetsformel PĀNKĀR. 3, 13, 32. — 2) m. Saccharum Munja (मुजा) Roxb. RĀGAN. im ÇKDRA. — 3) f. ख a) wohl so v. a. freundliche Begrüssung BURN. Intr. 402, N. 2.